

अंदाजपत्रकीय दरापेक्षा कमी दराच्या निविदा प्राप्त झाल्यास त्यांच्या स्विकृती संदर्भात अनुसरण्याच्या सुधारीत मार्गदर्शक सूचना .

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक बांधकाम विभाग
शासन शुध्दीपत्रक क्र.बीडीजी २०१६/प्र.क्र. २/इमा.२
मंत्रालय, मुंबई - ४०००३२.
दिनांक :- १७/३/२०१६

वाचा :- शासन निर्णय सा.बां.विभाग क्र.बीडीजी २०१६/प्र.क्र. २/इमा.२ दिनांक १२/२/२०१६

शासन शुध्दीपत्रक

१. उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयातील ४(इ) खालीलनुसार आहे :-

धनाकर्ष सिलबंद लिफाफ्यामधून कंत्राटदारांनी निविदा स्विकृतीच्या दिनांकापासून ५ (५) working days कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात जमा करावा. लिफाफ्यावर कामाचे नाव व निविदासूचना क्रमांक लिहिण्यात यावा.

याऐवजी

सदर शासन निर्णयातील परिच्छेद ४ (इ) खालीलनुसार वाचण्यात यावा :-

धनाकर्ष सिलबंद लिफाफ्यामधून कंत्राटदारांनी निविदा स्विकृतीच्या दिनांकापासून ५ कामकाजाचे दिवसांचे आत (Within ५ Working days) कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात जमा करावा. लिफाफ्यावर कामाचे नाव व निविदासूचना क्रमांक लिहिण्यात यावा.

२. निविदा देकार अंदाजपत्रकीय दरापेक्षा १ % पर्यंत कमी असल्यास अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम भरण्याची आवश्यकता नाही.

३. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१६०३१७१७४८२७०३१८ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(वि.दि.सरदेशमुख)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) अ.मु.स (सा.बां)/सचिव (रस्ते)/सचिव (बांधकामे), सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे स्वीय सहायक.
- २) सर्व मुख्य अभियंते, सा.बां.प्रादेशिक विभाग
- ३) मुख्य अभियंता (विद्युत), सा.बां.विभाग, मुंबई.
- ४) सर्व अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ.
- ५) अधीक्षक अभियंता (विद्युत), विद्युत (सा.बां.) मंडळ, मुंबई.
- ६) सर्व कार्यकारी अभियंते, सा.बां.विभाग.
- ७) सर्व कार्यासन अधिकारी, सा.बां.विभाग, मंत्रालय.
- ८) कार्यासन अधिकारी (इमारती-२) (निवडनस्ती).